

Dept. of Corporate Services – Corporate Relationship,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

National Stock Exchange of India
Limited,
Listing Department,
Exchange Plaza, C-1, Block 'G'
Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.

Date
26th November, 2025

Our Reference No.
SEC/11/2025

Our Contact
RAHUL NEOGI

Direct Line
91 22 67680814
rahul.neogi@cemindia.co.in

Dear Sirs,

Sub: Newspaper Publication - Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares

Scrip Code No: 509496 (BSE) / CEMPRO (NSE)

The newspaper clipping of the advertisement on the captioned subject published today i.e. 26th November, 2025 in the newspapers viz. Financial Express newspaper and Mumbai Lakshdeep newspaper are enclosed for information and records.

Thanking you,

Yours faithfully,

**For Cemindia Projects Limited
(formerly ITD Cementation India Limited)**

(RAHUL NEOGI)
COMPANY SECRETARY

Public Notice

All the concerned persons including Bonafide residents, environmental groups, NGO's and others are hereby informed that the State Environment Impact Assessment Authority, Maharashtra, has accorded Environmental Clearance to **M/s. Maruti Dwellers Private Limited & Space Realty (Maruti Dwellers Private limited, 10, Meher tiles Compound, opp, Satellite park, Subhash road, Jogeshwari (East), Mumbai, Maharashtra)** for Proposed Expansion of Residential and Commercial Project known as "SPACE RESIDENCE - II" and "MARUTI SQUARE" at plot bearing New Survey Nos. 63, 66 and 69 (pt.) corresponding to Old Survey Nos. 9, 12 and 14 (pt.) of Village Mire, Taluka & District Thane. **EC Letter No EC24C3803MH5221173N, File No. SIA/MH/INFRA2/514103/2025 dated 21/11/2025.** The copy of clearance letter is available with the Parivesh portal and may also be seen on the website of the Ministry of Environment and Forests at <https://parivesh.nic.in/> **M/s. Maruti Dwellers Private Limited & Space Realty** **Maruti Dwellers Private Limited, 10, Meher Tiles Compound, Opp. Satellite Park, Subhash Road, Jogeshwari (East), Mumbai, Maharashtra - 400060.**



Gujarat Narmada Valley Fertilizers and Chemicals Limited
(An ISO 9001, ISO 14001, ISO 45001 & ISO 50001 Certified Company)
Regd. Office: P.O.Narmadanagar - 392015, Dist.: Bharuch (Gujarat), India
CIN: L24110G1976PLC002903, Website: www.gnfc.in

Inland Handling services of Imported Denatured Ethyl Alcohol cargos to be discharged at Pipavav/ Hazira/ Mundra and its transportation from port to GNFC Site-Bharuch.

GNFC intent to enter into Annual Service Contract for Inland Handling services of Imported Denatured Ethyl Alcohol cargos to be discharged at Pipavav/ Hazira / Mundra port and its transportation from port to GNFC Site-Bharuch.

For detailed specification and other details, please visit web notice placed on our Web Site www.gnfc.in (in Tenders ----> Tender Notice ----> Materials Management Department).

Last date and time for response : 27.11.2025 @ 1400 hrs IST.

SURAKSHA ASSET RECONSTRUCTION LIMITED
(Formerly known as Suraksha Asset Reconstruction Private Limited)
(CIN: U74120MH2015PLC268857)
Regd. office: ITI House, 36, Dr. R.K. Shrirodkar Road, Parel East, Mumbai -400012, Tel: +91 22 69093635

SALE OF NON - PERFORMING LOAN THROUGH E-AUCTION (SWISS CHALLENGE METHOD)

Suraksha ARC is in the process of conducting sale of its Non-Performing Loan under Swiss Challenge Method (SCM) for Era Infrastructure (India) Limited with a Principal outstanding of **INR 206.61 Crore** (Proposed Sale). The Proposed Sale will be conducted in accordance with the Master Direction - Reserve Bank of India (Transfer of Loan Exposures) Directions, 2021 and applicable law. Suraksha Arc Invites Expression of Interest from eligible Scheduled Commercial Banks, Small Finance Banks, Asset Reconstruction Companies, Non-Banking Financial Companies and All India Financial Institutions to participate in the Proposed Sale through a bid process, which will be conducted through an e-auction. Entities interested in participating in the bid process may express their interest by submitting an "Expression of Interest". It may be noted that entities interested in participating in the Proposed Sale are required to execute a non-disclosure agreement. However, please note that the transfer will be subject to final approval by the Competent Authority of the Suraksha ARC and subject to applicable regulations issued by the Reserve Bank of India (RBI). The sale shall be on "As is Where is and as is What is basis" and without recourse basis. Eligible bidders are requested to intimate their willingness to participate by way of an Expression of Interest. Suraksha ARC has appointed Special Situation Advisors (India) Private Limited as advisors for sale of financial assets. For details on the eligibility to participate in the bid process and for submission of Expression of Interest, please visit surakshaarc.com Further, for any queries, please feel free to reach out to audambar.kotharkar@specialsituation.in

Date: 26.11.2025
Place: Mumbai

Cemindia CEMINDIA PROJECTS LIMITED
(formerly ITD Cementation India Limited)
CIN No. L61000MH1978PLC020435
Regd. Office: 9th Floor, Prima Bay, Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400072.
Tel: +91-22-6693 1600 | Fax: +91-22-6693 1627/28
E-mail: investors.relation@cemindia.co.in | Website: www.cemindia.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS
OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

This is to inform you that, pursuant to Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PI/CIR/2025/97 dated July 02, 2025, issued by the Securities and Exchange Board of India, a special window has been opened only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected / returned / not attended to due to deficiency in the documents/process or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in respect of shares, of listed companies which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company / RTA, if any, as on date) shall be issued only in demat mode.

The concerned shareholders are requested to re-lodge the transfer requests of physical shares, to the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), **KFin Technologies Limited**, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500 032. Toll free no. 1800 309 4001| Website: <https://www.kfintech.com> Email ID: einward_ris@kfintech.com within the above-mentioned timelines. Relevant shareholders are encouraged to take advantage of this one-time special window.

For Cemindia Projects Limited
(formerly ITD Cementation India Limited)
Sd/-
Rahul Neogi
Company Secretary
ICSI Membership No. A10653
Date: 25th November, 2025

CORRIGENDUM TO SALE NOTICE ISSUED ON 24.11.2025
DSK MOTORS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)
Regd. Office: 326/2, Mumbai Bangalore Highway Bandra Pune, Maharashtra -411021, India (CIN - U34102PN1999PTC013505)

Notice is hereby given to the public in general in connection with sale of the following assets of DSK Motors Private Limited (In Liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

The following changes / additional information may be referred in relation to the Sale Notice issued in this paper on November 24, 2025:

Please note the Vehicle Registration No. (not mentioned in the concerned Auction Notice issued earlier):

Particulars	Reserve Price	Initial Earnest Money Deposit	Incremental Value
Block I: Audi Q5 2.0TDI Quattro (Regn. No. MH12JS0100)	6,90,000/- (Rupees Six Lakhs Ninety Thousand Only)	69,000/- (Rupees Sixty-Nine Thousand Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)
Block II: BMW 740 Li (Regn. No. MH12BB1001)	17,85,000/- (Rupees Seventeen Lakhs Eighty-Five Thousand Only)	1,78,500/- (Rupees One Lakh Seventy-Eight Five Hundred Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)
Block III: Toyota Camry 2.5G (Regn. No. MH12JZ 2323)	5,90,000/- (Rupees Five Lakhs Ninety Thousand Only)	59,000/- (Rupees Fifty-Nine Thousand Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)
Block IV: Toyota Corolla Altis 1.8 V(i) (Regn. No. MH12MR3835)	5,45,000/- (Rupees Five Lakhs Forty-Five Thousand Only)	54,500/- (Rupees Fifty-Four Thousand Five Hundred Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)
Block V : Toyota Corolla Altis 1.8V(i) (Regn. No. MH12KY5927)	5,25,000/- (Rupees Five Lakhs Twenty-Five Thousand Only)	52,500/- (Rupees Fifty-Two Thousand Five Hundred Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)
Block VI: Toyota Etios (Registration No. MH12L6671)	2,30,000/- (Rupees Twenty Lakhs Thirty Thousand Only)	23,000/- (Rupees Twenty-Three Thousand Only)	10,000/- (Rupees Ten Thousand Only)

The above vehicles proposed for sale through eAuction on December 18, 2025 (Erroneously mentioned as December 01, 2025 in the concerned Notice issued earlier) are presently in custody of EDW - Pune as attached under MPID Act by Govt. of Maharashtra in the matter of DSK Motors Pvt. Ltd. (In Liquidation). The Reserved price for sale through eAuction are indicated above.

Important Notes: Refer No.2
2. The details of the process and timelines are outlined in the E-Auction Process Document. The said E-Auction Process Document is available on the website of e-auction service provider **BAANKNET** on **Thursday, November 27, 2025 (Erroneously mentioned as November 20, 2025 in the Sale Notice concerned).** Address to the said website is: <https://bbi.baanknet.com/eaction-ibbi>

Important Notes: Refer :4
4. The site visit for the verification and due diligence of the assets of the Corporate Debtor is scheduled from **December 08, 2025 to December 15, 2025, depending on the dates to be decided in consultation with the concerned EDW Deptt.** on submission of required documents as mentioned in the E-Auction Process Document.
All other information as mentioned in the Sale Notice issued on November 24, 2025 in this newspaper remains same.
Date and Place: November 25, 2025 at Mumbai.

Indrajit Mukherjee
IBBI/IPA-001/IP-P-01533/2018-19/12450
Liquidator of DSK Motors Private Limited (In Liquidation)

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of **LARSEN & TOUBRO LIMITED** having its Registered Office at L&T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai-400001 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Name of Shareholder	Cert. No.	Shares	Distinctive Nos.	Folio No
ZERKES SHERIAR IRANI	179213	25	10746278-10746302	
LATE. GOOLCHER SHERIAR IRANI (DECEASED)	303610	25	14696566-14696590	
	411865	50	584734232-584734281	Z64547
	495665	50	624344099-624344148	
	1349078	75	1394836409-1394836483	

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **KFIN TECHNOLOGIES LTD., Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032.** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai
Date: 26/11/2025

Name of Legal Claimant/Applicant:
ZERKES SHERIAR IRANI

MANAPPURAM FINANCE LTD.

CIN : L65910KL1992PLC006623
Registered Office: W - 4/ 638A, Manappuram House, P.O. Valapad, Thirissur - 680 567, Kerala, India

GOLD AUCTION NOTICE

The pledges, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 16/12/2025 from 10.00 am onwards. We are auctioning gold ornaments defaulted customers who have failed to make payment of his/her loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without further notice. Changes in venue or date (if any) will be displayed at auction centre and on website without any further notice.

List of pledges:-
HINGOLI, HINGOLI, 138310700002291, 2311, LATUR, CHANSHUK ROAD LATUR, 134830700026049, NILANGA, 138290730007160, NANDED, DHARMABAD NANDED, 133530700026086,

Persons wishing to participate in the above auction shall comply with the following:- Interested Bidders should submit Rs. 10,000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details please contact 7903654576.

Authorised Officer
For Manappuram Finance Ltd

AUTHUM AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LIMITED
Regi. Off.: 707, Raheja Centre, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai-21. Ph.: (022) 6747 2117 Fax: (022) 6747 2116 E-mail: info@authum.com

POSSESSION NOTICE

(As per Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002
Whereas the undersigned being the Authorised officer of the Authum Investment & Infrastructure Limited ("AIL") (Resulting Company pursuant to the demerger of lending business from Reliance Commercial Finance Limited ("RCFL") to AIL vide NCLT order dated 10.05.2024), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices dated 14-07-2025 calling upon the borrower **Shakti Jagatsingh Mahale** Co-borrowers **Lalit Jagatsingh Mahale** to repay the amount mentioned in the notice being **Rs.29,90,559/- (Rupees Twenty Nine Lakh Ninety thousand Five Hundred Fifty Nine Only)** under Loan Account No. **RHAHLKY000393093** with further interest and costs within 60 days from the date of receipt of the said notices.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this **22nd of November of the year 2025.**

The Borrower/ Co-Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Authum Investment & Infrastructure Limited for an amount of **Rs. 30,26,772.24/- (Rupees Thirty Lakh Twenty Six Thousand Seven Hundred Seventy Two & Twenty Four Paise Only)** as on **31st October, 25** along with future interest & cost thereon. The Borrower/ Co-Borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property
All The Piece And Parcels Of The Property Bearing That Residential Premises Flat No. 704, 7th Floor, Bldg. No. 3, Mahaveer River Valley, Gandhari Nagar, Near Ritu Park, Kalyan (w) 421301, Thane, Maharashtra-421301.

Date: 22nd November 2025
Place: Kalyan, Thane

Authorised Officer
Authum Investment & Infrastructure Limited

CWD LIMITED
Corporate Identity No. (CIN): U31900MH2016PLC281796,
Address: 101, 1st Floor, Hasham Premji Building, 439, Kalbadevi Road, Mumbai- 400002, Maharashtra, India
Tel: 022-49799323; Website: www.cwdin.com Email: compliance@cwdin.com

NOTICE

NOTICE is hereby given to the Members of the ("Company") pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Secretarial Standard-2 on General Meeting (the "SS-2"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022, dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 (the "MCA Circulars") and any other applicable laws and regulations, that the following special business is proposed for consideration by the Members of the Company through Postal Ballot by voting through electronic means ("e-voting") and voting by Postal Ballot Paper.

Item No.	Description of the Resolution
1.	To increase in authorised capital and consequent alteration to the capital clause of the memorandum of association.
2.	Re-appointment of Mr. Tejas Kothan (DIN:01308288), as Jt. Managing Director.
3.	Re-appointment of Mr. Siddhartha Xavier (DIN: 03166884), as Jt. Managing Director.
4.	Re-appointment of Mr. Aditya Xavier (DIN: 06479014), as Whole-time Director.
5.	Approval for issue of Bonus shares by way of capitalisation of securities premium account or other permissible reserves.
6.	Approval for migration of company's listed equity shares from BSE/SME segment to the Main Board of BSE Limited and Direct Listing on the Main Board of National Stock exchange of India Ltd (NSE).
7.	Approval for increase in the limits of loans and investments by the company
8.	Approval for Increase in Borrowing Limit.
9.	To approve material transactions with related parties under the Companies Act, 2013, and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In terms of MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice electronically on 24th November, 2025 to the Members of the Company holding shares as on 21st November, 2025 ("Cut-off Date"). Members whose names are recorded in the Register of Beneficial Owners Maintained by the Depositories as on the Cut-Off Date will be entitled to cast their votes by e-voting. Members who have not registered their mobile numbers or e-mail id or in case of any queries kindly mail to einward_ris@kfintech.com.

In accordance with the guidelines, hard copy of the Postal Ballot Notice alongwith postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the asset or dissent of the Members would take place through the voting system only.

In this regard the notice of Postal Ballot can be downloaded from the website of the Company at www.cwdin.com, and also on the website of NSDL (being the E-voting service provider) at www.evoting.nsdl.com. The notice is also displayed on the website of BSE Limited where shares of the company are listed.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for the purpose of providing e-voting facility/Postal Ballot to all its Members. Members are requested to note that the e-voting shall commence from Tuesday, 25th November, 2025 (9:00 AM IST) to Wednesday, 24th December, 2025 (5:00 PM IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter.
The Board of Directors has appointed M/s. M. Rupareliya & Associates, Practicing Company Secretary (COP Number - 18634), as scrutineer ("Scrutinizer") for conducting the postal ballot and e-voting process in a fair and transparent manner. The results of the e-voting will be declared latest by Monday, 29th December, 2025 and will also be uploaded on the Company's website and BSE Limited.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.com.

For **CWD LIMITED**
Sd/-
Pratima Bajaj
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: 26th November, 2025

PUBLIC NOTICE				
Notice is hereby given to the following customers of Punjab National Bank for payment of locker rent arrears. In terms of bank's guidelines in case locker rent is not paid for more than three years bank is empowered to break open the locker and the expenses incurred thereby and arrears of rent and other costs will be recovered out of the sale of the contents found if any. All the customers are here by directed to pay the locker rent on or before 24/02/2026 (90 days from the date of publication) to avoid the break open of the locker. In case the payments are not made bank will proceed for break open of locker on or after 24/02/2026 (90 days from the date of publication) without any further notice.				
Sr. No.	Locker No.	Locker Holder Name	Branch	Branch Address
1	DD283	MR. SURENDRA MANGAL & MRS ARCHANA MANGAL	NAUPADA	1B-1C, Laxmi Residency, Wagle Industrial Estate, Near Checknaka, Thane (West) - 400 604.
2	BB146	MR. MURLILAL MATHUR & BRUBIHARI MATHUR	NAUPADA	1B-1C, Laxmi Residency, Wagle Industrial Estate, Near Checknaka, Thane (West) - 400 604.
Place :- Mumbai		Sd/-		
Date :- 26/11/2025		Branch Manager Punjab National Bank		

SPECIAL RECOVERY OFFICER
MAHARASHTRA CO-OPERATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107.
Attached : THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD., Mumbai 1 Division Office-2, First Floor, Building No.10, Kaivalyadharm Co Op Hsg Society, Tagor Nagar, Vikhroli (East), Mumbai -83 . Phone :- 9322550756

FORM "2"
[See sub-rule 11 [1 (d-1)] of rule 107]
POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the **Special Recovery officer of the Mr. Narendra Vilas Ingle** under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 09/ 01 /2024 calling upon the judgment debtor.

Mr. Vijay Savlaram Pawar to repay the amount mentioned in the notice being **RS. 7,15,572/- in words (Rs. Seven Lakh Fifteen Thousand Five Hundred Seventy two Only)** with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date **05 /02 /2024** And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this **25 Day of .Nov. of the year 2025.**

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer **Shivkrupa Sahakari Pathpedhi Ltd., Mumbai** for an amount **RS. 7,15,572/- in words (Rs. Seven Lakh Fifteen Thousand Five Hundred Seventy two Only)** and interest thereon.

Description of the Immovable Property
Room No C/16, Shukratara Co Op Hsg Society Ltd., Ajinkyartara Complex Kajpada pipe Line Kurla (W) Mumbai 400072
(Mr.Narendra Vilas Ingale)
Special Recovery Officer
(Maharashtra Co-op Soc. Act, 1960 Rules 1961 Rules 107

Date : 25 /11/ 2025
Place : Ghatkopar

Loan A/c No.	ACRE TRUST	Portfolio	Date of Assignment -ACRE	Name of Borrower, Co-borrower	Date & Amount of Demand Notice Under Sec. 13(2)	Description of Mortgaged property
211846000229 & 211LA171 63430003	Trust 166	JCF	11.04.2025	INFINITY PRINT PACK PRIVATE LIMITED (Borrower), VINAY KUMAR SINGH (Co Borrower), MANOJ DUBEY (Co Borrower),	31-Oct-2025 & Rs.4,11,65,950 as on 31-Oct-2025	Residential Property Located At Flat No. 701, 7th Floor, D Wing, Kokli Kunj Chsl, Patel Nager, M.g. Cross Road No.4, Kandivali (west), Mumbai-400067
248LA171 80290001	Trust 166	JCF	11.04.2025	ANAND KUMAR S. MOURYA (Borrower), RIDDHI CREATION (Co Borrower), MADHURI MOURYA (Co Borrower), SUNIL MOURYA (Co Borrower),	07-Nov-2025 & Rs.95,78,858 as on 07-Nov-2025	All That Piece And Parcel Of Flat No.402, On The 4th Floor, In The Building Known As Malad Shri Ram Krupa Co-operative Housing Society Limited, Lying, Being And Situated At Brahman Sabha Road, Opp. Police Statio, Malad (west), Mumbai- 64. Area Admeasuring 560 Sq.ft. Super Built Up And The Building Constructed In The Year 2000, And The Building Is Ground + Six Floors With Lift, Bearing C.Ls No.759 Of Village Malad (south), Taluka Borivali, Mumbai Suburban District.
2118460000883	Trust 166	JCF	11.04.2025	GANGAR ELECTRONICS (Borrower), RAJESH RAMCHANDRA PATIL (Co Borrower), RASHMIKANT MAGANLAL GANGER (Co Borrower),	10-Nov-2025 & Rs.1,11,18,332 as on 10-Nov-2025	All That Piece And Parcel Of Flat No.13, Bldg No.3, Survey No.126/1, 127/2 Of Village Kalwa, Situated At Jeevanang Co-op-hsf Soc Ltd,old Mumbai-Pune Road, Kalwa(w), Thane-400065.
HLN0001 00418055	Trust 166	JCF	11.04.2025	KIRIT PRABHUDAS FIFADRA (Borrower), BHAVANA KIRIT FIFADRA (Co Borrower)	14-Oct-2025 & Rs.21,75,0808.99 as on 01-Oct-2025	All That Piece And Parcel Flat No. 801 Adms. 144.70 Sq.mtrs. (carpet Area) On 08th Floor In 'c' Wing Of The Building Known As 'New Sarvottam' Situated On All That Piece And Parcel Of Land Bearing Cts Nos. 475, 475/1 To 10 And 476 Of Village: Vile Parle Taluka: Andheri In The Registration District And Sub-District Of Mumbai City And Mumbai Suburban District, Lying And Being At S.V. Road, Andheri (W), Mumbai-400 058. On Or Towards North: By Cts No. 474, 476/1. On Or Towards West By Cts Nos. 478, 479, 470, 471, 472, 474., On Or Towards East By Cts No. 477
001PCFC 1910600 13	Trust 166	JCF	11.04.2025	SAMRAJ GOLD EXPORTS PRIVATE LIMITED (Borrower), RABINDRANATH SAMANTA (Co Borrower), ABHA RABINDRANATH SAMANTA (Co Borrower), RAKESH SAMANTA (Co Borrower), ANUP SAMANTA (Co Borrower),	11-Nov-2025 & Rs.2,98,68,217 as on 30-Jun-2024	All That Piece And Parcel Of The Flat No.503, 5th Floor Having, Having An Area Of Total Consisting Of 441 Sq.ft, Situated At Sawan Bhavnani Jagat Prakash Chsl, 89, Naigaon, Cross Road, Dadar-east, Mumbai-400014.
22153000 000017 & 22161700 000291 & 22161700 000054 & 22153000 000037 & 22161700 000170	Trust 166	JCF	11.04.2025	GAURAV LEMON COMPANY (Borrower) SHREE GURUDEV LEMON COMPANY (Borrower), GURUDEV TRADERS (Borrower), RAMASHANKAR JAMUNAPRASAD KESARWANI (Co Borrower), GAURAV KESHARWANI (Co Borrower), MADHU KESHARWANI (Co Borrower),	31-Oct-2025 & Rs. 4,74,09,242 & Rs. 23,15,201 & Rs.2,37,30,236 & Rs.11,57,378.43 & Rs. 3,16,97,143/- as on 27-Oct-2025	Property No. (1): Gala No G-356, APMC Fruit Market Sector 19, Turbale, Navi Mumbai-400705, Maharashtra. Admeasuring 450 Sq Ft Consisting Of 300 Sq.ft. Or Thereabouts On The Ground Floor And 150 Sq.ft. On The First Floor Of The Building Situated On Land Known As Plot Nos. 3 & 7 In Sector 19 Of Vashi Noid

बुधवार, दि. २६ नोव्हेंबर, २०२५

ग्रामपंचायत हक्कीतील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईचे आदेश

रायगड, दि. २५: मौजे चेंदरे (पश्चिम) येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणात महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत कावांवाहीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. श्री ऋषभ मयूर अजमेरा यांच्या नावावर असलेल्या अनुधिकृत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून, चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगरस्थान अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५७ अन्वयेे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

या प्रकरणाची सुरुवात श्री प्रल्हाद सुधाकर म्हात्रे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या लिखित तक्रारीपासून झाली. त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले की चेंदरे हक्कीतील रस्त्यालावून कोणतीही वैध परवानगी न घेता अतिक्रमण करून उंच भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम रस्त्याच्या वळणावर असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार श्री. म्हात्रे यांनी केेली होती.स्थानिक नागरिकांनी या अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाल्याचे अनेकदा प्रशासनानेच मांडले आहे. रस्त्याच्या वळणावर अचानक उभी केलेली भिंत वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असून, दुर्घटनेची शक्यता सतत वाढत आहे. नागरिकांनी या संदर्भात तातडीने आणि कायदेशीररीत्या कारवाई व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरून लागली आहे.

प्रशासनाने आदेशानुसार प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी करायची शक्यता सतत वाढत आहे. नागरिकांनी या संदर्भात तातडीने आणि कायदेशीररीत्या कारवाई व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरून लागली आहे. प्रशासनाने आदेशानुसार प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी करायची शक्यता आहे.

<p>IN THE COURT OF ADDL. CHIEF JUDICIAL MAGISTRATE'S 31ST COURT AT VIKHROLI, MUMBAI.</p> <p>APPLICATION NO.638N/2025</p> <p>Mr. SHAMIM AHMED MUGHALEAZAM CHAUDHARY. ...Applicant.</p> <p>V/s.</p> <p>Ward officer, Health Department, '1' Ward, Kurla Mumbai. ...Respondent.</p> <p>NOTICE</p> <p>As per the Order dated 21/11/2025 by Hon'ble Court to Issue Proclamation and Public Notice in daily widely circulating newspaper. That Applicant Mr. Shamim Ahmed Mughaleazam Chaudhary, has made the Applicant for obtaining order of Registration of Birth of his daughter name Miss. Aisha Shamim Ahmed Chaudhary, born on dated 22/09/2021 at Carewell Hospital. If any person is having any claim/objection should contact at below address within 15 days from the date of Publication of Public Notice.</p> <p>Sd/-</p> <p>Addl. Chief Judicial Magistrate, 31st Court, Vikhroli, Mumbai.</p>
--

<p>भाग प्रमाणपत्र हारवले – दुय्यमकरिता सचना</p> <p>कळविण्यात येत आहे की, आमचे सदस्या श्रीमती मयुरी खर्शे पासूनला जी यांचे फ्लॅट क्र.१०१/१०२, कावरी नौलकट व्हॅली, ७वी रावावाडी रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००५७ येथे राहतात. घाटकोपर पोस्टिंग ठाणेमध्ये, लापता ठरार क्र.१४७७७०-२०२५, ०८.११.२०२५ १०:५३:४६, यांनी नोंदवले आहे की, त्यांनी त्यांचे मूळ प्रमाणपत्र क्र.०६१ हारवले आहे. म्हणून, सोसायटी याद्वारे दुय्यम भाग प्रमाणपत्र विवरीत करण्याबाबत कोणतेही दावे किंवा आक्षेप या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांपासून आता मागवत आहे. दावा किंवा आक्षेप खालत करण्यासाठी, कृपया भावे शर आर्च अनेकथे को-ऑपरेटिव्ह प्रिप्रायमेस सोसायटी लिमिटेड, सोसायटीचे सदस्य आणि सोसायटी लिमिटेड, सोसायटीचे सदस्य ही संस्थेची नोंद घ्यावी. १९३०१०८१९० वर कार्यालयीन वेळेत सहाय्यक दस्तावेजांमार्फत संपर्क साधा. जर निष्पत्ति वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपचयमानुसार संबंधित सदस्याला दुय्यम भाग प्रमाणपत्र विवरीत केले.</p> <p>सविषयात नाव सही/- श्री. अल्पेशा संचवी ठिकाण: मुंबई</p> <p>दिनांक: २६.११.२०२५</p>
--

<p>जहीर सूचना</p> <p>त्यांच्या हयातीत श्री. रामचंद्र सिंग रावत यांना पूर्णपणे जम करण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना प्लॅट क्र.५०३, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फु. कॉप्ट क्षेत्र, ५वा मजला, रिट्टी सिटी एमआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्र.डी/२, शास्त्री नारायण मागे, लिंकिंग रोड विस्तारीत, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५८ (पापुदे देव जाणा म्हणून संदर्भ) या प्लॅटवर पूर्णपणे हक्क देण्यात आला आणि त्यांना सोसायटीचे सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले, परंतु आजपर्यंत सोसायटीने कोणतेही भाग प्रमाणपत्र विवरीत केलेले नाही.</p> <p>श्री. रामचंद्र सिंग रावत यांचे मुंबई येथे २.०८.२०१३ रोजी मिघन झाले, त्यांच्या परचात त्यांचे दोन मुले अर्थात (१) श्री. नरेंद्र रामचंद्र सिंग रावत, (२) श्री. भगवान रामचंद्र सिंग रावत आणि एक मुलगी इमरारी मीना रामचंद्र सिंग रावत हे त्यांच्या मृत्यूच्या वेळी ज्या वारसाद्वारास राखे करत होते त्या कायद्यानुसार त्यांचे एकमेव कायदेशीर वासस्तार व प्रतिनिधी आहेत. त्यांची पत्नी श्रीमती सुरजी रामचंद्र सिंग रावत यांचे मुंबई येथे १४.०९.२०२१ रोजी निधन झाले.</p> <p>श्री. नरेंद्र रामचंद्र सिंग रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरा मुलगा श्री. भगवान रामचंद्र सिंग रावत यांचे २.०६.१९९८ रोजी अविवाहित असताना निघन झाले आणि मुलगी मीना रामचंद्र सिंग रावत यांचेही ती स २००४ च्या सुमारास निघन झाले.</p>

या परिस्थितीत श्री. नरेंद्र रामचंद्र सिंग रावत हे स्वामी. श्री. रामचंद्र सिंग रावत यांचे एकमेव जिवीत कायदेशीर वासस्तार व प्रतिनिधी आहेत. ज्या व्यक्तींना विक्री, बक्षीस खरेदीखत, वाढपाट्टा, धारणाधिकार, शुल्क, विभक्त्यवस्था, धांपणाला, सुविधा किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध आहे किंवा ज्यांचा दावा आहे त्यांना या सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांपासून आत सोसायटी कार्यालयातील कार्यालयात लेखी स्वरूपात ते कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असे सर्व हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध माफ करण्यात आले आहेत असे मानले जाईल.

वर संदर्भित अनुसूची प्लॅट क्र.५०३, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फु. कॉप्ट क्षेत्रफळ, ५वा मजला, रिट्टी सिटी एमआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्र.डी/२, शास्त्री नारायण मागे, लिंकिंग रोड विस्तारीत, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५८.

<p>IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.</p> <p>Dharmadaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building Sasmira Marg, Worli, Mumbai 400 030</p> <p>PUBLIC NOTICE OF ENQUIRY</p> <p>(Read Section 22 of the Maharashtra Public Trusts Act 1950 & Rule 7 and 7A of the Maharashtra Public Trusts Rules, 1951)</p> <p>Change Report No. ACCN/112476/2025; filed by Mr. Ranjan Sridharan, in the matter of "Go Gold Dham"; P.T.R. No. E-20779 (Mumbai)</p> <p>All concerned having interest :-</p> <p>WHEREAS The Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above-named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner-1, Greater Mumbai Region, Mumbai viz.</p> <p>1) Whether this property is the property of the Trust? and could be registered in the name of the above Trust?</p> <p>DESCRIPTION THE OF IMMOVABLE PROPERTY</p> <p>Add the following Property of Trust:</p> <p>विक्रीत भूमि की 200 मीटर त्रिज्या में आबादी नहीं है चारो ओर खेती होती है। अतः यह विक्रम पत्र स्वेच्छा पूर्वेक स्वस्थ मस्तिक से हर प्रकार विचार कर्के प्रथम पक्ष ने द्वितीय पक्ष के हक में लिख दिया की प्रमाण रखे और समय पर काम आवे।</p> <p>विकरण भूमि स्थित ग्राम : सेमरिया जगन्नाथवासी, तहसील कवीं, जगपद - चित्रकूट निम्नलिखित है ।</p> <p>खता सं. -236</p> <p>गटा नं.-78३ रकबा ०.4110 हे. युनिकोड- 1557190783000012</p> <p>गटा नं.-749 रकबा ०.333० हे. युनिकोड- 1557190749000012</p> <p>गटा नं.-749 रकबा ०.1310 हे. युनिकोड- 1557190749000012</p> <p>गटा नं.-750 रकबा ०.1750 हे. युनिकोड- 1557190750000012</p> <p>कुल 4 किता रकबा 1.0500 हे. लगान 08.65 रु. का 1/9 भाग अपना सम्पूर्ण भाग रकबा ०.2625 हे. भूमि बेचा ।</p> <p>चौहदी:-</p> <p>पूर्व - सहखातेदारा का खेत पश्चिम - क्रेता का खेत उत्तर - सहखातेदारा का खेत दक्षिण - चूरी की भूमि चाहदू सेमरिया जगन्नाथवासी सम्पर्क मार्ग कुल किमत रु. ०5,26,000 (अक्षरी रुपये पाच लाख छब्बीस हजार सिरफ)</p> <p>This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Hon'ble Assistant Charity Commissioner-1, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or through a pleader within 30 days from the date of publication of this notice. Failing which the change report will be decided and disposed of on its own merits.</p> <p>Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai</p> <p>This 18th day of the month of November 2025.</p> <p>Sd/-</p> <p>Superintendent (Judicial), Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai.</p>

<p>दै. ‘मुंबई लक्षदीप’</p>
<p>सार्वजनिक सूचना</p> <p>माझे ग्राहक श्री. कमरूल होडा मुस्तफा अन्सारी, सौ. अंजुम कमरूल होडा अन्सारी, श्री. अफजल मुस्तफा अन्सारी आणि सौ. कोसुर जहां अफजल मुस्तफा अन्सारी हे सौ. शहीन जैनुल काका, सौ. शहनाज इम्तियाज बंगाली आणि सौ. सलीमा इकबाल बगसावाला यांच्याकडून Land Tenure Abolished प्रकरातील सर्व या मालमतेचे चुकडे व भाग, ज्याचे क्षेत्रफळ ९६.५६ चौ. मी. किंवा त्यासम असून, त्या जागेवरून मेसुराज, टेनेमेंटस आणि "Fatah House" नावाने ओळखली जाणारी प्राऊड एस दोन मजली इमारत उभी आहे, ती खरेदी करण्यास इच्छुक आहेत. ही मालमत्ता ६४-६६, भाजी पाला लेन, मुंबई : ४०० ००३ येथे स्थित असून, मुंबई महानगरपालिकेच्या 'B' वर्ड कार्यालयाच्या हद्दीत येते आणि कलेक्टर ऑफ लँड रेव्ह्यू यांच्या नोंदवरील कलेक्टर रेट रोल क्र. A/3४५4 नुसार नोंद आहे, तसेच मंडवी विभागातील कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ६०६ आणि महानगरपालिकेच्या असेसअर ऑफ कलेक्टर यांच्या नोंदीत 'B' वर्ड खाते क्रमांक BX०१७33७००००००० असून, ग्राहीशी कर आकारणी १९६१-६२ पूर्वी आहे. जर कोणत्याही व्यक्तीने सदर मालमतेबाबत वारसा, उत्तराधिकार, विक्री, देवाणघेवाण, हस्तांतरण, वाडे किंवा उपभार, शुद्ध हस्तगतपण, गणान, अट, भूअधिकार, तिखे अंडे लायसन्स, ट्रस्ट, वसीयत, देवभारत, ताबा, हक्कमर्ग, कौटुंबिक समझोता/उलखंड, कोणत्याही न्यायालयाच्या ठिकी आणि अशा अशा, करार/श्रीमिटी, निकास हक्क, भागीदारी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, दावा, लाभ, मागणी, स्वायत्त किंवा भार असल्यास, त्यांनी संबंधित कागदांपासून या सूचनांच्या प्रसिद्धीपासून पंधरा (१५) दिवसांपासून आसपासची ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत खाली सही केलेल्या व्यक्तींनी कळवणे किंवा संपर्क साधना, अन्यथा नंतर कोणताही दावा मान्य केला जाणार नाही, ही कृपया नोंद घ्यावी.</p> <p>अधिवक्ता जख्खार चौघार</p> <p>२/८ सुरमावाला बिल्डिंग, ऑफिस क्रमांक २ भू. मजला, इमामनवाझ रोड आणि जेल रोड (५), लिंकेज नवमिया मार्ग, मुंबई-९ (फोन : -२३७००५७५, मॉब. -८७०१८१६३८)</p>

<p>जहीर सूचना</p> <p>याद्वारे सूचना देण्यात येते की, रस्ता क्षेत्रफळ १४५७.६० चौ.मी., जमीन सीटीएस क्र.१०१६ए/३, गाव घाटकोपर-किरोल, महानगरपालिका इस्टेट, घाटकोपर (पश्चिम)-एन बॉर्ड (पापुदे देव मालमत्ता म्हणून संदर्भ) येथे स्थित आणि येथे दिलेल्या अनुसूचीमध्ये विशेषतः वर्णन केलेले हे माझे अशील श्री. भोकरालास मोककालाल मेहता आणि श्री. अनिल मानेकालाल मेहता यांचे होते, ज्येची नावे दिनांक १.१०.५.२०१७ रोजीचे फेकरा क्र.३३९१ मार्फत २१ जुलै, २००१ रोजीच्या प्रोबेट ऑर्डरनुसार रोजी मालमता काई नोंदीमध्ये एकत्रितकर म्हणून नोंद करण्यात आली होती. सदर रस्ता आणि मालमतेचा ताबा विनयुक्त एफएसआर/टीडीआर उर्वेशशर्करता माझ्या अशिलकलक बृहन्महोदय महाकरणपालिकेकडे सुट्टर करण्यात आला होता आणि दिनांक १०.०५.२०११ रोजीच्या ताब्याच्या पावतीनुसार बृहन्महोदय महानगर पालिकेने माझ्या अशिलाना आर्थिक सरपट ३ देता मोकत मालमतेचा ताबा घेतला आणि त्यांच्या नावे फेकरा क्र.१३७० मार्फत मालमतेचे ताददार/मालक म्हणून नाव नोंद करण्यात आले.</p> <p>जर कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती (ज्याचा अर्थ आणि त्याच व्यक्ती, फर्म, कंपना, व्यक्तीच्या वैयक्तिक संस्था/संस्थांचा संघ किंवा नगर कोणतीही प्राधिकरण इत्यादींचा समावेश आहे) ज्यांचे येथे अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मालमतेच्या वर्णनत कोणताही हिस्सा, अधिकार, मालकी हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप आहे, जसे की मालकी, विक्री, देवाणघेवाण, हस्तांतरण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, गहाणखन, बक्षीस, देणगी, संपत्ती, ट्रस्ट, वारसा, मृत्युपत्र, ताबा, देवाणघात, शुल्क, धारणाधिकार, सुविधा, खटला, कोणत्याही दस्त्याचे दाद किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपाचे इतर कोणतेही हक्क किंवा हितसंबंध, त्यांना येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत दस्तावेजी पुरावा किंवा न्यायालयीन ऑटोरेसिड अशा कोणत्याही कथित दाब्यासाठी/आक्षेपासाठी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरी केलेल्या पत्राचार कळवणे, अन्यथा असा दावा किंवा मागणी सव हेतू आणि हेसुद्धा माफ करण्यात आली आहे असे मानले जाईल.</p>
--

जर वर नमूद केल्याप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही, तर माझ्या अशिलाना एमसीटीएसकडून टीडीआर भाषाई मिळण्यास मोकळीक आहे आणि एमसीजीएमला टीडीआर अनुदानाची प्रक्रिका स्वतःच्या गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची मुभा असेल. माझ्यासाठी कथित दाब्याच्या किंवा व्याजाचा कोणताही संदर्भ न घेता जो सर्व हेतू आणि हेसुद्धा माफ करण्यात आला आहे असे मानले जाईल आणि ते माझ्या अशिलवर किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेवर बंधनकारक राहणार नाही.

<p>वर संदर्भित मालमतेची अनुसूची</p> <p>जमीन सीटीएस क्र.१४०६ए/३, गाव घाटकोपर-किरोल, एन बॉर्ड, महानगरपालिका इस्टेट, घाटकोपर (पश्चिम), क्षेत्रफळ १४५७७.६० चौ. मी. किंवा जवळपास असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.</p> <p>दिनांक: २६ नोव्हेंबर, २०२५</p> <p>माझ्या अशिलचा नाव/संस्था/व्यक्ती यांची नावे व कारी श्री. अनिल मानेकालाल मेहता</p> <p>सही/-</p> <p>अॅड. किंजल पंच. शाह</p> <p>वकील मुंबई उच्च न्यायालय</p> <p>फ्लॅट: ए-४०३, मिमिन पार कोहोमी., एस.व्ही. रोड, नगर हास्पिटलच्या मागे, काव्हिरीची पश्चिम, मुंबई-६१७.</p> <p>फोन:-+९१ ९०८२९२५६२२,</p> <p>ईमेल: adv.kinjal@gmail.com</p>

<p>NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED</p> <p>(Formerly Hindustan Lever Limited (HUL))</p> <p>Regd. Off. Hindustan Unilever Limited,</p> <p>Unilever House, B D Sawant Marg, Chakala, Mumbai, Maharashtra-400099</p> <p>Notice is hereby given that the following share certificate has been reported as lost/ misplaced and the Company intends to issue duplicate certificate in lieu thereof, in due course.</p> <p>Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.</p> <p>Name of the Share Holder Folio No. No. of shares Certificate Distinctive No.(s) (Rs.1/-FV) From To</p> <p>Govind Jethmal Parasram HLL2938296 390 52641106 1150831741 to 1150832130</p> <p>Place: Mumbai, Date: 26/11/2025 Vijay Govind Budhrani & Mahesh Govind Budhrani</p>

<p>जहीर सूचना</p> <p>जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, स्वर्गीय श्री. नारायण पांडुरंग मूलीक हे फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, बॅँक ऑफ इंडोआ इएमपी शुभ-नंदवन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१४, ओयव नगर, बोडवेली रोड, मुंबई-४०००६६ या जागेचे कायदेशीर मालक/सह-मालक होते, यांचे ०५.११.२०२४ रोजी निधन झाले. हिंदू कायदा आणि हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची पत्नी श्रीमती नीलांबी नारायण मूलीक आणि मुलगी श्रीमती अर्चना राघव नाईक (विवाहित सुलगी) उर्फ अर्चना नारायण मूलीक हे त्यांचे एकमेव कायदेशीर वासस्तार व प्रतिनिधी आहेत.</p> <p>वर नमूद केल्याप्रमाणे प्लॅट क्र.५०३ या बाबतीत स्वर्गीय श्री. नारायण पांडुरंग मूलीक यांचा १००% हिस्सा त्यांची पत्नी श्रीमती नीलांबी नारायण मूलीक यांच्या नावावर दिनांक २१.११.२०२५ रोजी मुंबई येथील नोंदेणीकृत वकील कारनामा क्र.एमबीआर २०-२०८९१-२०२५ नुसार विवरीत करण्यात आले आहे.</p> <p>वर नमूद केलेल्या प्लॅटच्या किंवा त्याच्याशी संबंधित शेअर्सवर कोणतेही दावे, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध असल्यास सर्व व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांपासून आत नोंदेणीकृत पोस्ट ए/डीद्वारे आमच्या कार्यालयात बी/५०२, ग्रिया अपार्टमेंट, मेन कार्टर रोड, बोवेलिवी पूर्व, मुंबई-४०००६६ येथे लेखी स्वरूपात ती माहिती घावी, अन्यथा असे कोणतेही दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल.</p> <p>सही/-</p> <p>राजेंद्र एस. राणे</p> <p>वकील उच्च न्यायालय</p> <p>ठिकाण: मुंबई</p> <p>दिनांक: २६.११.२०२५</p>
--

<p>SHIRIRAM</p> <p>Finance</p> <p>SHIRIRAM City</p> <p>Real Estate</p> <p>श्रीराम फायनान्स लिमिटेड</p> <p>नोंदणीकृत कार्यालय: श्री ठाईमॅ, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई-६०००३२.</p> <p>ग्राहका कार्यालय: साँतिएगो कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुक हरोविंदवुडी नगर, चक्राला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ सहाय्यक: www.shriramfinance.in.</p>

<p>(नियम-८(१)) सांकेतिक ताबा सूचना (स्थायर मालमतेकरिता)</p> <p>सिक्कुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेस्ट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटेस्टर अँक्ट २००२ आणि सिक्कुरिटी इंटेस्टर (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) च्या कलम १३(४) अन्वये</p> <p>टिप: एसमॉलिटी, चेन्नईच्या आदेसपानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड अर्धे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक ३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड अर्धे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्फोर्मेसिनेचे प्रमाणपत्र.</p> <p>ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकरीत हे सिक्कुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्ट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटेस्टर अँक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीयूएफ) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्कुरिटी इंटेस्टर (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहावाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमूद रक्कम जाग करण्याकरिता तत्काय दिव्यांपासून तपशीलानुसार कर्जदार/सह-कर्जदार/तारणकांत यांना दिनांक ११.०९.२०२५ रोजी मागणी सूचना विवरीत केली होती.</p> <p>कर्जदार/सह-कर्जदार/तारणकांत यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/तारणकांत व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एससीयूएफचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकरीती सिक्कुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्ट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटेस्टर अँक्ट २००२ (सरफायरी कायदा) च्या कलम १३(४) सहावाचिता सिक्कुरिटी इंटेस्टर (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमतेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे इतर सर्व तपशीलांमार्फत खालील तत्क्यामध्ये विशेषतः नमूद केलेल्या तारखांवर.</p>

<p>सोलोन एम. नाझ</p> <p>एफ १०२, ९वा मजला, आशा किरण समर्थ गार्डन, फ्लॅट क्र.८, दत्त मंदिर रोड, भांडूप, मुंबई-४०००७८.</p> <p>हंपी एन्टरप्रायझस</p> <p>एफ १०२, ९वा मजला, आशा किरण समर्थ गार्डन, फ्लॅट क्र.८, दत्त मंदिर रोड, भांडूप, मुंबई-४०००७८.</p> <p>हंपी ट्रॅड्लस</p> <p>वी ४७, २वा मजला, शरद इंड इस्टेट, भांडूप, भांडूप, मुंबई, महाराष्ट्र-४०००७८.</p> <p>सोफिया एम. नाझ</p> <p>एफ १०२, ९वा मजला, आशा किरण समर्थ गार्डन, फ्लॅट क्र.८, दत्त मंदिर रोड, भांडूप, मुंबई-४०००७८.</p> <p>सांकेतिक ताबा दिनांक: २२.११.२०२५</p>

<p>मागणी सूचनेनुसार देय रक्कम</p> <p>सूचनेत नमूद केलेली अनुसूची २ मध्ये दिलेले मुल्यांकानुसार दिनांक १५.०९.२०२५ रोजी देय रक्कम रु.८३५०५२६/- - तसेच वर नमूद कर्ज कारनामांच्या नियम व अटीनुसार शुल्क आणि पुढील व्याज. कर्ज खाले क्र.: सीडीबीडीआरएलपी२२०६०५०००१९.</p> <p>घातमतेचे वर्णन</p> <p>प्लॅट क्र.१०३, ९वा मजला, एफ विंग, आशा-किरण, समर्थ गार्डन, प्लॉट क्र.०८, सुभाष नगर, दत्त मंदिर रोड, सीटीएस क्र.३०३(पी), गाव भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८ येथील जागेचे सर्व भाग व खंड.</p> <p>विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकांत आणि सर्वसामान्य जनतेस साद्यत करण्यात येत आहे की, मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेबाबत कोणताही व्यवहार कराला असल्यास श्रीराम फायनान्स लिमिटेड एसएफएलएनकडे पुढील व्याजास जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तत्तू आहे.</p> <p>ठिकाण: मुंबई</p> <p>दिनांक: २२ नोव्हेंबर, २०२५</p>
--

<p>IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.</p> <p>Dharmadaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building Sasmira Marg, Worli, Mumbai 400 030</p> <p>PUBLIC NOTICE OF ENQUIRY</p> <p>(Read Section 22 of the Maharashtra Public Trusts Act 1950 & Rule 7 and 7A of the Maharashtra Public Trusts Rules, 1951)</p> <p>Change Report No. ACCN/112476/2025; filed by Mr. Ranjan Sridharan, in the matter of "Go Gold Dham"; P.T.R. No. E-20779 (Mumbai)</p> <p>All concerned having interest :-</p> <p>WHEREAS The Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above-named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner-1, Greater Mumbai Region, Mumbai viz.</p> <p>1) Whether this property is the property of the Trust? and could be registered in the name of the above Trust?</p> <p>DESCRIPTION THE OF IMMOVABLE PROPERTY</p> <p>Add the following Property of Trust:</p> <p>विक्रीत भूमि की 200 मीटर त्रिज्या में आबादी नहीं है चारो ओर खेती होती है। अतः यह विक्रम पत्र स्वेच्छा पूर्वेक स्वस्थ मस्तिक से हर प्रकार विचार कर्के प्रथम पक्ष ने द्वितीय पक्ष के हक में लिख दिया की प्रमाण रखे और समय पर काम आवे।</p> <p>विकरण भूमि स्थित ग्राम : सेमरिया जगन्नाथवासी, तहसील कवीं, जगपद - चित्रकूट निम्नलिखित है ।</p> <p>जनपद - चित्रकूट निम्नलिखित है ।</p> <p>खता सं. -283</p> <p>गटा नं.-785 रकबा ०.5080 हे. युनिकोड- 1557190785000012</p> <p>गटा नं.-786 रकबा ०.2450 हे. युनिकोड- 1557190786000012</p> <p>गटा नं.-788 रकबा ०.4290 हे. युनिकोड- 1557190788000012</p> <p>गटा नं.-748 रकबा ०.2540 हे. युनिकोड- 1557190748000012</p> <p>कुल 4 किता रकबा 1.4360 हे. लगान 11.80 रु. का 1/9 भाग अपना सम्पूर्ण भाग रकबा ०.1595 रु. भूमि बेचा ।</p> <p>चौहदी:-</p> <p>पूर्व - सहखातेदारा का खेत पश्चिम - सहखातेदारा का खेत उत्तर - सहखातेदारा का खेत दक्षिण - ग्रामांग सपरक मार्ग सेमरिया जगन्नाथवासी कुल किमत रु. 03,16,000 (अक्षरी रुपये तीस लाख सोलह हजार सिरफ)</p> <p>This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Hon'ble Assistant Charity Commissioner-1, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or through a pleader within 30 days from the date of publication of this notice. Failing which the change report will be decided and disposed of on its own merits.</p> <p>Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai</p> <p>This 18th day of the month of November 2025.</p> <p>Sd/-</p> <p>Superintendent (Judicial), Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai.</p>

<p>जहीर सूचना</p> <p>सूचना देण्यात येत आहे की, लाहेरचंद ए. कामदार यांनी त्यांच्या हयातीत (१) केतन एल. कामदार, (२) जसप्रीती एल. कामदार आणि (३) बतलर के. कामदार यांच्यासार संयुक्तपणे फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, टाउप-सी१, इमारत क्र.१७, फ्रीसिया इमारत, राजेस्वी इस्टेट कोहोसोलि., असदगावालावली, डॉबिबवली (पूर्व), जिल्हा ठाणे-४२१२०३ ही जागा खरेदी केले आहे आणि त्यांच्याकडे भाग प्रमाणपत्र क्र.१७/१२ अंतर्गत अनुक्रमांक ५६ ते ६० (जेन्ही सभाविष्ट) होते आणि त्यांचेच ए. कामदार यांचे २२.०६.२०१५ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी जसमुरती एल. कामदार आणि चार मुले (१) बीना सुनील बखाई, (२) कृष्णा दीपक शाह, (३) वंदना हेरेश पारेख आणि (४) केतन एल. कामदार हे एकमेव कायदेशीर वासस्तार व प्रतिनिधी म्हणून सदर फ्लॅटच्या वारसा घेण्यास पात्र आहेत आणि उर्वरित सर्व कायदेशीर वासस्तार अर्थात (१) जसप्रीती अल. कामदार, (२) बीना सुनील बखाई, (३) कृष्णा दीपक शाह, (४) वंदना हेरेश पारेख यांनी दिनांक ०२.०७.२०२</p>
